

राज्य उत्पादन शुल्क विभागाकरीता स्वतंत्र
प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याकरीता
मान्यता देणेबाबत....

महाराष्ट्र शासन
गृह विभाग

शासन आदेश क्रमांक :- बीजीटी-१०२३/प्र.क्र.२६४/राउशु-१

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

दिनांक :- १३ मार्च, २०२४

वाचा:- आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क यांचे क्र.बीएलडी११२०२३/ प्रशिक्षणअकादमी
/९६/सहा दि.१२.०१.२०२४ ,१४.०२.२०२४ व दि.२६.०२.२०२४ चे पत्र

प्रस्तावना:

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल देणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक आहे. या विभागाद्वारे शासनास सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे रु.२१,५५० कोटी इतका महसूल जमा करण्यात आलेला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता रु.२५,२०० कोटी इतके महसूली उद्दिष्ट आहे. तर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता रु.३०,५०० कोटी इतके महसूली उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्यासाठी मोठा महसूल मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात येत असून दरवर्षी सदर उद्दिष्टात वाढ करण्यात येत आहे. विभागातील अधिकारी/कर्मचारी त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अवैध मद्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत असतात. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येतात. सदरहू गुन्हे नोंदविणे, त्याचा तपास करून गुन्हे सिद्ध करण्यास्तव अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे इ. बाबींचे ज्ञान आवश्यक असते. ज्यायोगे आरोपीस शिक्षा होऊन अवैध प्रकारांवर आळा बसेल यासाठी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना अद्ययावत कायदेविषयक तसेच शारीरिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. तथापि, विभागाची स्वतःची प्रशिक्षण संस्था नसल्याने विभागातील अनेक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज असतांना विहित वेळेत प्रशिक्षण देण्यास मर्यादा येतात.सदर बाब विचारात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाकरीता मौजे वाटोळे ता.पाटण जि.सातारा येथील सर्व्हे क्र.६७ व ७५ मधील १९.१६ हे.आर. जागेवर खालील अटीच्या अधीन राहून “राज्य उत्पादन शुल्क, प्रशिक्षण केंद्र” स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१) प्रशिक्षण केंद्राकरीता मौजे. वाटोळे, ता. पाटण, जि. सातारा येथील सर्व्हे नं.६७ मधील १४.३० हे.आर. व सर्व्हे नं. ७५ मधील ४.८६ हे.आर. अशी एकूण १९.१६ हे.आर. प्रस्तावित जमीन महसूल व वन विभागाच्या संमतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी.

२) सदरहू प्रशिक्षण केंद्राचा बांधकाम आराखडा व अंदाजपत्रकास विहित स्तरावरून प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी.

३) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता आवश्यक अधिकारी/कर्मचाऱ्यांची पदे उपसमिती व उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने मंजूर करण्यात यावीत.

२. सदर शासन निर्णय मा.मंत्रिमंडळाच्या दि.११.०३.२०२४ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे, त्याचा संगणक संकेतांक २०२४०३१३१९४७२९३०२९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रविंद्र औटे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री (गृह)/मा.उपमुख्यमंत्री(वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा/विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
५. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. अपर मुख्य सचिव (राज्य उत्पादन शुल्क), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा व लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
१०. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
११. जिल्हाधिकारी, सातारा
१२. सर्व विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क.
१३. सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.
१४. जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा
१५. अवर सचिव/ कक्ष अधिकारी (राउशु-२/राउशु-१), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. निवडनस्ती (राउशु-१)